

Vgl. संसद्, संसाद्. — caus. 1) (*zusammen*) *hinsetzen*: प्रस्तकेवं समेता-दृच्छ्यन् तित्रिमुद्धितम् VĀLAKH. 3, 2. TS. 5, 1, 4, 5. AIT. BR. 1, 19. 22. ÇAT. BR. 1, 1, 2, 23. ĀÇV. ÇA. 4, 6, 3. पात्राणि KĀTJ. ÇR. 2, 3, 6, 26, 6, 21. ÇĀÑKH. ÇR. 4, 3, 2, 5, 10, 32. — 2) *zusammenkommen, sich vereinigen mit* (acc.) BHĀG. P. 2, 2, 30. — 3) *verzagt machen*: (न वाम्) अविष्कृतमः शोकः संसादपितुमर्हति R. GORR. 2, 114, 31. — Vgl. संसादन.

2. सद् (= 1. सद्) 1) adj. am Ende eines comp. (०सद् und ०षद्) *sitzend, seinen Sitz habend, Bewohner* P. 3, 2, 61. H. 10. 87. किञ्जिकन्धादि० BHĀTT. 6, 120. Vgl. अध्या०, अत्तिरित्ता०, अप्सु०, आत्मा०, आश्रम०, उत्तरा०, उपरि०, उपस्थ०, शत्र०, गगणा०, गर्भ०, गिरि०, गृह०, गो०, घर्म०, घृत०, चम०, तुरएय०, त्रिविष्ट०, दत्तिणा०, दिवि०, डुरोणा०, डुबन्य०, देव०, धू०, हु०, दृ०, धूर्षद्, धुव०, नभ०, नाक०, न०, पथि०, पश्चात्सद्, पस्त्य०, पित०, पुरा०, पुष्करा०, पूर्व०, पृथिवि०, बर्किं०, बर्किः०, बहिः०, भवन०, मन०, वन०, वनर्षद्, वर०, वेदि०, व्योम०, शर्म०, शाला०, प्रुचि०, आत्म०, अत०, संवत्सरा०, सत्र०, सत्य०, सदना०, सभा०, सोम०, स्वर्ग०. — 2) m. *das Besteigen (des Weibchens)* AV. 4, 4, 7.

सद् 1) oxyt. = साद् P. 3, 1, 140. = सद् in बर्किं०, शमनी०, सभा०. सदै० am Ende eines adv. comp. gaṇa शरदादि zu P. 5, 4, 107. — 2) m. a) *Frucht* M. 8, 151. 241; vgl. शद् 3). — b) N. pr. eines Sohnes des Dhṛitarāshṭra MBH. 1, 4548. es könnte übrigens सदःसुवाच् auch als ein Name gefasst werden. — 3) n. *ein best. Theil des Rückens am Opferthier* AIT. BR. 7, 1.

सदेशक (2. स + दे० = देश) m. *Krebs, Krabbe* RĀGĀN. im ÇKDRA.

सदेशवदन (सदेश [2. स + देश] + व०) m. *Reiher* RĀGĀN. im ÇKDRA.

सदै० (2. स + दत्त) adj. *mit Verstand begabt: श्रमे सदै०: सत्तनुर्विभूता* TS. 3, 1, 4, 4.

सदतिणा (2. स + दत्तिणा) adj. (f. श्रा) *nebst Geschenken* M. 11, 3. RĀGĀTAR. 3, 285.

सदञ्जन (सत् + श्र०) n. *als Collyrium gebrauchte Messingasche* ÇABDAK. im ÇKDRA.

सदण्ड (2. स + दे०) adj. *mit Strafe belegt, bestraft* VJUTP. 123.

सदै० (von 1. सद्) 1) n. a) *Sitz, Ort; Standort, Heimath; Behausung, Haus* AK. 2, 2, 4. H. 990. an. 3, 428. MED. n. 151. HALJ. 2, 136. कृत्रिम RV. 1, 53, 6. 104, 5. नित्य 148, 3. पार्थिव 169, 6. दिव्यैन्यः सदै० चक्रे 2, 40, 4. पृथिवी० सदै० समत्य 3, 30, 9, 31, 12. 54, 6. योनिष्ठ इन्द्र॒ सदै० श्रकारि॒ 7, 24, 1. सोदृ॒हेति॑ व॒ सदै० चमूप॒ 9, 92, 2. सुगा॑ व॒ देवा॑: सदै० श्रकर्म VS. 8, 18, 12, 39. विवस्त्वतः RV. 1, 53, 1. सृतस्य 84, 4, 164, 47. पृथिव्या॒: 6, 11, 5. पार्थिव 8, 86, 5. रूपः 3, 54, 21. 6, 7, 2. देवानाम् 8, 13, 2. 10, 38, 2. उखाप॒: VS. 12, 16. पत्नीनाम् AV. 9, 3, 7. TS. 3, 2, 4, 4. = पत्नीशाला॒ (nach NILAK.) HARIV. 2204. — वैवस्वतस्य MBH. 1, 1710. यमस्य R. 2, 64, 35. 7, 21, 1. धातुर्विधातु॒: सवितुर्विभोवा॒ शक्तस्य वा लं सदनात्प्रवन्ना MBH. 3, 15591. श्रमोऽप्येनैः PRAB. 24, 1. मूर्कास्मिकायैः Verz. d. Oxf. H. 287, a, 28. सिद्धचारणाचिद्याधरणाम् BHĀG. P. 5, 24, 4. गृहिणा॑: SPR. (II) 2195. 6998. कुट्टिण्या॑: KATHĀS. 87, 59. स्वर्णम्॑ MBH. 13, 4377. महेन्द्र॑ KATHĀS. 6, 65. धर्म॑ BHĀG. P. 4, 1, 55. यदु॑ MBH. 8, 1740. पर॑ SPR. (II) 551 = 1168. KATHĀS. 33, 97. प्रेयसी॑ 37, 199. लज्जा॑ Sitz 13, 196. त्रिसाम्य॑ BHĀG. P. 2, 7, 40. am Ende eines adj. comp. *seinen Sitz habend in:* पाताल॑ MBH. 13, 329. शशाङ्क॑ Verz. d. Oxf. H. 104, a, 4 v. u. Im Veda

häufig mit metrischer Dehnung सदन (सदन Padap.) RV. PRĀT. 9, 19. RV. 1, 84, 4. 2, 23, 1. 8, 9, 10. यमस्य 10, 133, 7. Citat in ÇAT. BR. 11, 3, 5, 13. — b) *das Sichniederlassen, Zurruhekommen* RV. 5, 47, 7. 10, 93, 5. — c) *Erschlaffung* HĀR. 268. SUÇR. 1, 39, 1. गात्र॑ 128, 11. 252, 11. शङ्क॑ 2, 213, 21. — d) angeblich *Wasser* NAIGU. 1, 12. H. an. (ज्ञान fehlerhaft für जल). MED. — 2) adj. (f. ह॑) *Niederlassung —, Bleiben bewirkend: दीपिति* RV. 1, 186, 11. — Vgl. सत॑, केलि॑, देव॑, यूत॑, न॑, पित॑, बस्त॑ (in der 2ten Bed. auch BHĀG. P. 5, 17, 4), यज्ञ॑, यम॑, राज॑, वा॑, द्वैत॑.

सदनसंद॑ adj. *im Sitz sitzend* RV. 9, 98, 10.

सदंद॑ (सदम् + दि॑ etwa 4. द॑) adj. *für immer fesselnd, — bleibend: तकम्* AV. 5, 22, 13. 19, 39, 10.

सदन्य॑ s. सदन्य॑.

सदपदेश (सत् + श्रप॑) adj. *nur scheinbar eine Realität besitzend* BHĀG. P. 5, 3, 30.

सदै० (von 2. स) adv. 1) *allezeit, stets* RV. 1, 106, 5. 116, 6. कृविष्ट॑:

सृमिद्वा॑ कृवामहे॑ 114, 8. 122, 10. कृमी हि॑ क्वीरः सदै० स्य पीतिम् 2, 14, 1. 34, 4. 3, 2, 15. 4, 1, 1. 7, 2, 3. उषास॑: सदै० मुच्कतु॑ 41, 7. 10, 4, 7. 93, 1. AV. 1, 15, 3. 3, 15, 8. 7, 18, 2. ÇAT. BR. 11, 3, 5, 13. — 2) *je, irgend; immerhin* RV. 1, 185, 8. 4, 3, 13. मा॑ ते॑ सखाय॑: सदै० मिद्धिषाम 12, 5. 5, 85, 7. 6, 67, 8. 10, 7, 3. रुद्धिस्विन॑: सदै० मिद्धियातुमावरो॑ दक्ष 1, 36, 20. — Vgl. सदा॑.

सदै० *eine best. hohe Zahl bei den Buddhisten* MÉL. ASIAT. 4, 639.

सदै०पुष्प adj. *immer blühend; f. श्रा eine best. Pflanze* KAU. 28, 39. — Vgl. सदा०पुष्प॑.

सदम् (2. स + दे०) adj. *heuchelnd* P. 5, 2, 76, Schol. *erheuchelt: धर्म* SPR. (II) 6749.

सदै० (2. स + दे०) adj. (f. श्रा) *Mitleid empfindend (mit loc. der Person)* KATHĀS. 1, 63. 9, 75. 17, 59. 21, 45. 26, 147. लृहै॑ SPR. (II) 6893 (köönnte hier auch als adv. gefasst werden). ad. MEGB. 113. सदै०म् adv. *mitleidsvoll* BHĀG. P. 5, 3, 16. *auf eine sanfte Weise, nach und nach, ganz allmählich* RĀG. 8, 7. 16, 19. ÇĀK. 72. 147. SPR. (II) 6893 (oder adj.). am Anfange eines comp.: अमरवधूस्तमै॒दयालूनपैत्राव॑ KUMĀRAS. 2, 41.

सदर् m. N. pr. eines Asura HARIV. 2283 nach der Lesart der neueren Ausg. — Vgl. संहर्॑ und सहर्॑.

1. सदर्थ॑ (सत् + श्रथ॑) m. *eine Angelegenheit, die Einem vorliegt, um die es im Augenblick sich handelt* SPR. (II) 1036.

2. सदर्थ॑ (wie eben) adj. *wohlhabend* MĀR. P. 137, 5. als Umschreibung von भवत्॑ *seiend* TRIK. 3, 3, 175.

सदर्प॑ (2. स + दे०) adj. *übermütig, trotzig* SPR. (II) 1364 (eine Schlange). 6908. सदर्प॑ adv. HIT. 12, 20.

सदलंकृति॑ (सत् + श्र॑) f. *ein ächter Schmuck; davon nom. abstr. ता॑* f. KATHĀS. 43, 20.

1. सदश॑ (2. स + दशन्॑) adj. *mit Dekaden (Stoma) versehen* ÇĀÑKH. ÇR. 14, 27, 9. 28, 6.

2. सदश॑ (2. स + दशा॑) adj. *mit Fransen versehen: वस्त्र* MBH. 12, 6297.

सदशनज्योत्स्न॑ (2. स + दे०-ज्योत्स्ना॑) adj. (f. श्रा) *mit glänzenden Zähnen versehen, gl. Z. zeigend: भारती* RĀG. 10, 38.

सदशनार्चिस्॑ adj. dass.: लीलास्मित RĀG. 5, 70.